

Blue Star Limited

Band Box House, 4th Floor, 254 D, Dr Annie Besant Road, Worli, Mumbai 400 030, India. T: +91 22 6654 4000 F: +91 22 6654 4001 www.bluestarindia.com

August 17, 2023

BSE Limited National Stock Exchange of India Ltd

Phiroze Jeejeebhoy Towers, Exchange Plaza, C-1, Block G,

Dalal Street, Bandra Kurla Complex, Bandra (East).

Mumbai - 400 001 Mumbai - 400 051

BSE Scrip Code: 500067 NSE Symbol: BLUESTARCO

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement as required under Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations')

With reference to our letter dated August 16, 2023, with respect to Postal Ballot Notice (the 'Notice') dated August 16, 2023 for seeking member's approval for special business as set out in the said Notice, pursuant to Regulation 47 of the Listing Regulations and in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with relevant Rules made thereunder, please find enclosed herewith the copies of the advertisement stating the details of Postal Ballot and e-voting as published in the following newspapers:

- a) Financial Express (English All India Edition) issue dated August 17, 2023
- b) Mumbai Lakshadeep (Marathi Mumbai Edition) issue dated August 17, 2023

The copy of the said advertisements are also being made available on the website of the Company at www.bluestarindia.com

Kindly take the same on records.

Thanking you, Yours faithfully, For **Blue Star Limited**



Rajesh Parte
Company Secretary & Compliance Officer

Encl.: a/a

\\172.16.31.16\Legal and Secretarial Documents\\(01) Blue Star Limited\\2023-24\Postal Ballot\\2. August 16, 2023\Stock Exchange Compliance\\Newspaperadv

FINANCIAL EXPRESS

DBS Bank to expand credit card offerings

AJAY RAMANATHAN Mumbai, August 16

DBS BANK INDIA is focusing on expanding its credit card offerings in the next two years, says Sajish Pillai, managing director and head of assets and strategic alliances. The bank is planning to launch a premium card and a mass-affluent card to cater to a varied range of customer segments.

"Over the next 24 months, our focus will be on growing these credit card offerings. Subsequently, we will explore commercial and business card variants," Pillai said.

The bank has launched two credit card offerings so far. The Bajaj Finserv DBS Bank Super-Card, which targets the mass affluent or mass customer segments, and invite-only DBS Vantage Card, which is designed for high-net-worth individuals.

Since its launch in April 2022, the Bajaj Finserv DBS Bank SuperCard has acquired more than 300,000 customers.

The bank's outstanding credit cards stood at 320,464 as on June 30, and spends on the cards clocked ₹290 crore, data from Reserve Bank of India (RBI) showed.

Broadly, the bank offers retail lending products like personal loans, credit cards, gold loans, home loans, loan against property and overdraft facilities to salaried professionals and self-employed individuals.

"Our retail loan book has seen consistent additions of ₹400-500 crore per month, largely fuelled by gold loans, unsecured lending, and credit card balances,"Pillai said, adding that the bank has achieved significant growth in its current account savings account (CASA) deposits fuelled by the competitive interest rates on savings accounts and fixed deposits.

Among other products, the bank is keen on expanding its gold loan portfolio significantly in the coming years, as a part of the diversified lending strategy. The bank had inherited the gold loan portfolio as a part of Lakshmi Vilas Bank amalgamation around three years ago.



months, our focus will be on growing credit card offerings. Subsequently, we will explore commercial and business card variants.

SAJISH PILLAI, MD, HEAD OF ASSETS & STRATEGIC ALLIANCES, **DBS BANK INDIA**

In a bid to grow the gold loan business, the bank aims to leverage on its branch footprint of 530 branches, spread across more than 350 locations to reach a larger customer base. Here, it will prioritise markets where gold loans are already an in-demand product.

Additionally, the bank intends to partner with intermediaries like business correspondents and direct selling agents to acquire new-to-bank customers. "We will also expand our co-lending partnership to serve additional geographies and customer segments where we are not physically present," Pillai said.

"With all these initiatives, we want to make sure that our overall gold loan proposition really stands apart from other offerings in the market and sets the benchmark,"he added.

Currently, the bank's gold loan book stands at ₹6,000 crore. It plans to grow this to more than ₹14,000 crore in the next three years.

Fitch said banks' capital

buffers have improved.

with lenders' average

common equity Tier 1

ratio rising to 13.4% in

FY23 from 10.4% in FY18.

This partly reflects around

\$50 billion in cumulative

fresh equity from the

government since 2015

processes for bankruptcy and

resolutions, and the so-called

"bad bank" or National Asset

Reconstruction Corp of India Ltd (NARCL), which was incor-

porated in July 2021, not play-

Indian banks' credit growth

will likely see some normalisa-

tion in the current fiscal after

growing 15.4% year-on-year

in FY23, the highest in a

decade. The rapid loan growth

and higher exposure to certain

asset classes, including unse-

cured retail personal loans, is

also likely to indicate greater

risk appetite of banks amid

stiff competition, Fitch said,

which could raise sectoral risk

credit/GDP, at around 57% in

2022, is already moderately

higher than the median for

sovereigns in the 'BBB' cate-

gory, of 50%," it said.

private

if not managed carefully.

"India's

Lastly, Fitch said that

ing a meaningful role so far.

Indian banks' operating environment stronger: Fitch

FE BUREAU Mumbai, August 16

INDIAN BANKS' OPERATING environment has strengthened as macroeconomic risks associated with the Covid-19 pandemic have ebbed, global rating agency Fitch said in a note Wednesday.

"India's OE (operating environment) score continues to benefit from the economy's well-diversified structure, which helps to reduce banks' exposure to specific sectorfocused shocks," Fitch said, adding that the large size of Indian economy and avourable demographics should offer banks opportunities to generate profitable business and diversify risk and revenue.

The rating agency further expect banks to benefit from the gradual formalisation of the small and medium enterprise sector, through initiatives such as the goods and services tax and rapid digitalisation.

Fitch had revised Indian banks' operating environment score downwards to 'bb' from 'bb+' in March 2020, after assessing that the pandemic was likely to worsen the existing rating. While the rating remains unchanged, Fitch said banks' capital buffers have improved, with lenders' average common equityTier1(CET-1)ratio rising to 13.4% in FY23 from 10.4% in FY18. This partly reflects around \$50 billion in cumulative fresh equity provided by the sovereign to state banks since 2015, it added.

However, the operating environment of Indian banks continues to face structural issues such as lengthy legal

Kamlesh Varshney, Amarjeet Singh appointed as Sebi board members

FE BUREAU New Delhi, August 16

THE GOVERNMENT HAS appointed Indian Revenue Service officer Kamlesh Chandra Varshney and the the Securities and Exchange Board of India (Sebi) executive

director Amarjeet Singh as

whole-time members of the board of the market regulator.

Varshney, a joint secretary in the department of revenue, has been appointed to the Sebi board.

Both the appointments are for a period of three years from the date of assumption of taking charge or until further orders, whichever is earlier, the notification, dated August 12, said.

Singh has also been appointed to the Sebi board for three years. Currently, Sebi's board, chaired by Madhabi Puri Buch, has two whole-time members and four part time members.



VINDHYA TELELINKS LIMITED

CIN: L31300MP1983PLC002134

Registered Office: Udyog Vihar, P.O. Chorhata, Rewa - 486 006 (M. P.), India Phone: (07662) 400400 • Fax: (07662) 400591 Email: headoffice@vtlrewa.com • Website: www.vtlrewa.com

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Fortieth (40") Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, the 11" September, 2023 at 2.30 P.M. at the Registered Office of the Company at Udyog Vihar, P.O. Chorhata, Rewa - 486 006 (M.P.)

Notice of the AGM setting out the business to be transacted thereat together with the Annual Report 2022-23, inter-alia, including Directors' Report, Auditors' Report and Audited Financial Statements of the Company has been sent to the members of the Company individually at their registered address. The aforesaid documents have been sent electronically to those members who have registered their e-mail addresses. The Company has sent e-mails and completed the dispatch of physical copies of Annual Reports to the members on 16th August, 2023. Members are hereby informed that the Notice of the AGM and the aforesaid documents are available on the Company's website at www.vtlrewa.com and also available for inspection at the Registered Office of the Company during normal business hours on all working days except Saturday's upto and including the date of the AGM.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Beneficial Owners, Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, the 5" September, 2023 to Monday, the 11" September, 2023 (both days inclusive) for the purpose of the AGM and payment of Dividend. If the dividend on Equity Shares, as recommended by the Board of Directors, is declared at the AGM, such dividend will be paid, subject to deduction of tax at source (TDS) on applicable tax rates, on or before Tuesday, the 10" October, 2023. In order to enable the Company to determine the appropriate tax rate at which tax has to be deducted at source under the respective provisions of the Income Tax Act, 1961 and rules made thereunder, eligible shareholders are requested to provide the requisite details and documents as applicable on or before 4" September, 2023 at vtldivtax@linkintime.co.in. For more details, please refer to the Notes of the Notice of the AGM. The shareholders are requested to update their PAN and Bank Account details with Registrar and Share Transfer Agents (RTA) - Link Intime India Pvt. Ltd. at rnt.helpdesk@linkintime.co.in (in case of shares held in physical mode) and depository participant (in case of shares held in Demat mode).

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its members facility to exercise their right to vote by electronic means. The facility of casting the votes by the members using an electronic voting system from a place other than venue of the AGM ("Remote e-Voting") will be provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).

The communication relating to Remote e-Voting, inter-alia, containing User ID and password alongwith a copy of the Notice convening the AGM has been dispatched/e-mailed to the Members. Annual Report and the Notice of the AGM are available on the website of the Company at www.vtlrewa.com and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The same is also available on the website of CDSL at www.evotingindia.com

The Remote e-Voting facility shall start on Thursday, the 7th September, 2023 at 9.00 A.M. and end on Sunday, the 10" September, 2023 at 5.00 P.M. The Remote e-Voting shall not be allowed beyond the said date and time. A person, whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. Monday, the 4th September, 2023 shall only be entitled to avail the facility of Remote e-Voting as well as voting at the AGM. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Monday, the 4" September, 2023 may obtain the User ID and password by sending a request at rnt.helpdesk@linkintime.co.in.

The members who have cast their vote by Remote e-Voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The facility for voting through Ballot/Polling paper shall be made available at the AGM and the members attending the AGM who did not cast their vote by Remote e-Voting shall be able to vote at 3 the AGM through Ballot/Polling paper.

In case of any queries/grievances relating to e-Voting, the member may refer the Frequently Asked 3 Questions ("FAQs") and e-Voting manual available at www.evotingindia.com under Help Section or may contact to Shri Rakesh Dalvi, Senior Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25" Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 22 55 33.

For Vindhya Telelinks Limited

Date: 16" August, 2023 Place: Rewa (M.P.)

(Dinesh Kapoor) Company Secretary



BIRLA CABLE LIMITED

CIN: L31300MP1992PLC007190 Registered Office:

Udyog Vihar, P.O. Chorhata, Rewa-486 006 (M.P.), India Phone: (07662) 400580 • Fax: (07662) 400680 Email: headoffice@birlacable.com • Website: www.birlacable.com

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Thirty First (31") Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, the 11" September, 2023 at 4.30 P.M. at the Registered Office of the Company at Udyog Vihar, P.O. Chorhata, Rewa - 486 006 (M.P.).

Notice of the AGM setting out the business to be transacted thereat together with the Annual Report 2022-23, inter-alia, including Directors' Report, Auditors' Report and Audited Financial Statements of the Company has been sent to the members of the Company individually at their registered address. The aforesaid documents have been sent electronically to those members who have registered their e-mail addresses. The Company has sent e-mails and completed the dispatch of physical copies of Annual Reports to the members on 16th August, 2023. Members are hereby informed that the Notice of the AGM and the aforesaid documents are available on the Company's website at www.birlacable.com and also available for inspection at the Registered Office of the Company during normal business hours on all working days except Saturday's upto and including the date of the AGM.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Beneficial Owners, Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, the 5" September, 2023 to Monday, the 11" September, 2023 (both days inclusive) for the purpose of the AGM and payment of Dividend. If the dividend on Equity Shares, as recommended by the Board of Directors, is declared at the AGM, such dividend will be paid, subject to deduction of tax at source (TDS) on applicable tax rates, on or before Tuesday, the 10th October, 2023. In order to enable the Company to determine the appropriate tax rate at which tax has to be deducted at source under the respective provisions of the Income Tax Act, 1961 and rules made thereunder, eligible shareholders are requested to provide the requisite details and documents as applicable on or before 4" September, 2023 at bcldivtax@linkintime.co.in. For more details, please refer to the Notes of the Notice of the AGM. The shareholders are requested to update their PAN and Bank Account details with Registrar and Share Transfer Agents (RTA) - Link Intime India Pvt. Ltd. at rnt.helpdesk@linkintime.co.in (in case of shares held in physical mode) and depository participant (in case of shares held in Demat mode).

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its members facility to exercise their right to vote by electronic means. The facility of casting the votes by the members using an electronic voting system from a place other than venue of the AGM ("Remote e-Voting") will be provided by Central Depository Services (India) Limited (CDSL)

The communication relating to Remote e-Voting, inter-alia, containing User ID and password alongwith a copy of the Notice convening the AGM has been dispatched/e-mailed to the Members. Annual Report and the Notice of the AGM are available on the website of the Company at www.birlacable.com and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The same is also available on the website of CDSL at

The Remote e-Voting facility shall start on Thursday, the 7th September, 2023 at 9.00 A.M. and end on Sunday, the 10" September, 2023 at 5.00 P.M. The Remote e-Voting shall not be allowed beyond the said date and time. A person, whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. Monday, the 4" September, 2023 shall only be entitled to avail the facility of Remote e-Voting as well as voting at the AGM. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Monday, the 4" September, 2023 may obtain the User ID and password by sending a request at rnt.helpdesk@linkintime.co.in.

The members who have cast their vote by Remote e-Voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The facility for voting through Ballot/Polling paper shall be made available at the AGM and the members attending the AGM who did not cast their vote by Remote e-Voting shall be able : to vote at the AGM through Ballot/Polling paper.

In case of any queries/grievances relating to e-Voting, the member may refer the Frequently Asked : Questions ("FAQs") and e-Voting manual available at www.evotingindia.com under Help Section or may contact to Shri Rakesh Dalvi, Senior Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400013 or send an email to helpdesk, evoting@cdslindia.com or call on toll free no. 1800 22 55 33.

For Birla Cable Limited

(Nitin Arora) Company Secretary



GREEN INFRA WIND ENERGY LIMITED

CIN: U23200HR2005PLC078211

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED JUNE 30, 2023 (₹ in million)

		Year ended			
Particulars	June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Total income from operations	2,588.17	1,246.30	2,090.96	6,937.76	
Net profit/(loss) for the period (before tax, exceptional and extraordinary items)*	850.17	948.99	813.12	2,390.21	
Net profit/(loss) before tax for the period (after exceptional and extraordinary items)"	850.17	948.99	813.12	2,390.21	
Net profit/(loss) after tax for the period (after exceptional and extraordinary items)*	659.98	438.58	626.44	1,527.87	
Total comprehensive income for the period [Comprising profit/(loss) (after tax) and other comprehensive income (after tax)]	607.38	437.18	626.44	1,524.66	
Paid-up equity share capital	25,011.86	25,011.86	16,160.72	25,011.86	
Instruments entirely equity in nature	3,333.30	3,333.30	2,552.37	3,333.30	
Reserves (excluding revaluation reserve)	24,183.24	23,550.23	11,713.72	23,550.23	
Net worth	52,528.40	51,895.39	30,426.81	51,895.39	
Paid-up debt capital	8,200.00	8,400.00	8,950.00	8,400.00	
Debt equity ratio (in times)	0.68	0.67	1.13	0.67	
Earnings per equity share (face value of Rs. 10 each)			100000	1000000	
- Basic and diluted earnings per equity share (Rs.)*	0.17	0.14	0.22	0.49	
Capital Redemption Reserve	*				
Debenture Redemption Reserve	840.00	840.00	72.99	840.00	
Debt service coverage ratio (in times)	1.88	1.91	1.86	1.61	
Interest service coverage ratio (in times)	3.08	3.22	3.06	2.69	

* The earnings per equity share are not annualised except for year ended March 31, 2023.

- The information presented above is extracted from the standalone financial results as prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) which have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its respective meeting held on August 14, 2023. The statutory auditor of the Company have carried out limited review of the results.
- For the other line items referred in regulation of the Regulation 52 (4) of the with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Bombay Stock
- Exchange and can be accessed on the website at www.bseindia.com. c) The above information is an extract of the detailed financial results filed with the Bombay Stock Exchange under the Regulation 52 of the with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 (as amended). The detailed financial results are available on the Bombay Stock Exchange website at

Place: Gurugram Date: August 14, 2023

www.bseindia.com.

Special Resolution:

Managing Director DIN: 00149845

Regd. Office: 5" Floor, Tower C, Building No. 8, DLF Cybercity, Gurugram -122002, Haryana Telephone No.: 0124-3896700, Fax No.: 0124-3896710, Email: sgil.complianceofficer@sembcorp.com



BLUE STAR LIMITED

(CIN: L28920MH1949PLC006870) Registered Office: Kasturi Buildings, Mohan T Advani Chowk, Jamshedji Tata Road, Mumbai - 400 020

Telephone No.: +91 22 6665 4000/+91 22 6654 4000; Fax: +91 22 6665 4151 Email: investorrelations@bluestarindia.com: Website: www.bluestarindia.com

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Rules"), Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations"), read with General Circular No.14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022 read with other relevant circulars including General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs (the "MCA Circulars") and any other applicable provisions, of the Act, rules, regulations, circulars and notifications (including any statutory modification(s), clarification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), approval of the Members of Blue Star Limited (the "Company") is being sought on the following Special Resolution through Postal Ballot by remote e-voting:

To issue securities for an aggregate consideration not exceeding Rs 1000 crores

The Company has on Wednesday, August 16, 2023 sent the Postal Ballot Notice by e-mail only to those Members, who have registered their email addresses with the Company's Registrar & Share Transfer Agent (RTA)/Depository Participants.

Members who have not registered their email address and in consequence could not receive the postal ballot/e-voting notice may temporarily get their email address registered with the Company's RTA, Link Intime India Private Limited, by clicking the link: https://linkintime.co.in/EmailReg/email_register.html and by following the registration process as guided thereafter. Post successful registration of the email, the Members would get soft copy of the notice and the procedure for e-voting along with the User ID and the Password to enable e-voting for this Postal Ballot. In case of any queries, Members may write to rnt.helpdesk@linkintime.co.in

In accordance with the provisions of the MCA Circulars, the Members can vote only through the remote e-voting process. Accordingly, in compliance with Section 108 and 110 of the Act read with the Rules framed thereunder and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to inform you that it has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing e-voting facility to the Members to cast their votes electronically. Further, physical copy of the Postal Ballot Notice along with postal ballot forms and pre-paid business envelope will not be sent to the Members for this Postal Ballot and Members are requested to communicate their assent or dissent through the remote e-voting system only.

The e-voting period will commence on Thursday, August 17, 2023 (09:00 hours IST) and will end on Friday, September 15, 2023 (17:00 hours IST). During this period the Members of the Company, holding shares either in physical form or in demat form, as on the cut-off date i.e. Friday, August 11, 2023, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and the voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution is exercised and confirmed by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. A person who is not a Member as on the cut-off date for reckoning voting rights, should treat this Notice for information purpose only.

The voting rights of Members shall be in proportion to the number of shares held by them in the paid-up share capital of the Company as on the cut-off date i.e. Friday, August 11, 2023. The Members may refer to the detailed procedure and instructions for remote e-voting provided as part of the Postal Ballot Notice which is available on the Company's website at www.bluestarindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

The Board of Directors of the Company have appointed Mr Bharat R Upadhyay (Membership No. FCS 5436), failing him Mr Bhaskar Upadhyay (Membership No. FCS 8663) Partners of M/s N L Bhatia & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to conduct the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.

The results of the e-voting conducted through postal ballot along with Scrutinizer's Report will be announced either by the Chairman, Vice Chairman & Managing Director, Managing Director, Group Chief Financial Officer, or Company Secretary & Compliance Officer of the Company on or before Wednesday, September 20, 2023. The said results along with the Scrutinizer's Report will be available on the Company's website at www.bluestarindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and will also be intimated to the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Ltd, in accordance with the provisions of the Listing Regulations. The Company will also display the said results at its registered office as well as corporate

The last date specified by the Company for remote e-voting shall be the date on which the resolutions shall be deemed to have been passed, if approved by the requisite majority.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 - 4886 7000/022 - 2499 7000 or send an email request to Ms Pallavi Mhatre, Senior Manager - NSDL at evoting@nsdl.co.in. The address of NSDL is Trade World, 'A' wing, 4th Floor, Kamla Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, Maharashtra.

For Blue Star Limited

Rajesh Parte Company Secretary & Compliance Officer Membership No.: A10700

financialexp.epap.in

Date: 16" August, 2023

Place: Rewa (M.P.)

Date : August 16, 2023

Place: Mumbai

HILIKS TECHNOLOGIES LIMITED

Regd Off: Shop No 205, 2nd Floor, Sidharth Towers, Opp Khandelwal Gokhal, Near Thane Railway Station Thane 400602, Maharashtra Email: anubhavindustrial@gmail.com Website: www.hiliks.co Contact No: 7799169999

SStatement of Standalone Audited Financial Results for the quarter and year ended 30th June, 2023

			Quarter Ended		
SR. NO.	PARTICULARS	30.06.2023 (Unaudited)	31,03,2023 (Audited)	30.06.2022 (Unaudited)	31,03,2023 (Audited)
1	Total Income from Operations	2.95	147.86	68.66	376.62
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-19.16	67.69	-22.68	11.73
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-19.16	67.69	-22.68	11.73
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-19.16	67.69	-22.68	11.73
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-19.16	67.69	-22.68	11.73
6	Paid up Equity Share Capital	507.9	507.9	507.9	507.9
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0	74.81	0	74.81
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for"continuing and discontinued operations)-				
	(a) Basic	-0.38	1.33	-0.45	0.22
	(b) Diluted	-0.38	1.33	-0.45	0.22

The above is an extract of the detailed format of the Standalone Financial Results for the quarter ended 30th June, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Financial Results for the guarter ended 30th June, 2023 are available on the websites of the stock exchanges (www.bseindia.com/www.msei.in) and the listed entity (www.

For Hiliks Technologies Limited

Place : Mumbai Dated : 14 08 2023 Sandeep Copparapu Whole Time Director DIN: 08306534

मुंबई इमारत दुरुस्ती व पुर्नरचना मंडळ,

महाराष्ट्र गृहनिमार्ण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ म्हाडा निविदा सूचना क्र. ०८



कार्यकारी अभियंता ग-दक्षिण विभाग मुंबई इमारत दुरुस्ती व पुर्नरचना मंडळ, ५ वा मजला, विश्वराजा दर्शन इमारतीच्या मागे, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०१३ हे म्हाडा/मुं.म.पा./ सा.बां.विभाग/ कै. सा.बां विभाग/रेल्वे/बीपीटी, अथवा कोणतेही सरकारी किंवा निमसरकारी विभाग यांच्याकडे योग्य त्या वर्गाच्या नोंदणीकृत व पात्र कंत्राटदाराकडून एकूण १ कामाकरिता बी-१ नमुन्यातील निविदा (ऑफलाईन) निविदा मागविण्यात येत आहेत. सदर कामाची यादी कार्यालयातील नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे.

अ.क्र.	टप्पा	कालावधी
१	निविदा विक्री सुरू	१७/०८/२०२३ सकाळी ११.०० वाजता
2	निविदा विक्री बंद	३१/०८/२०२३ दुपारी १.०० वाजता
3	निविदा स्विकृती	०१/०९/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी १.०० पर्यंत
४	तांत्रिक बोली उघडण्याचा दिनांक	दि. ०५/०९/२०२३

सक्षम प्राधिकारी यांना १ किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्विकारली जाणार नाही

म्हाडा : गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

CPRO/A/539

कार्यकारी अभियंता ग-दक्षिण विभाग

१३(२) सूचनेनुसार १३(२) अन्वये

मुं.ई.दु.व.पु.मं

सही/

YES BANK येस बँक लिमिटेड

नोरणीकृत कार्यालयः येस बैंक हाऊस, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५. गखाः १९वा मजला, एम्पायर टॉबर, रिलायबल टेक पार्क, क्लोड सिटी कॅम्पस, प्लॉट क्र.३१, ठाणे बेलापूर रोड, ऐरोळी, नवी मुंबई-४००७०८

ताबा सूचना (पहा नियम ८(१) – स्थावर मालमत्तेकरिता)

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत येस बँक लिमिटेडचे (बँक) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सचनेनसार यांना सदर सचना प्राप्त तारखेपासन ६० दिवसांच्या आत सदर कायद्याच्या कल १३(२) अन्वये संबंधित सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमतेचा **सांकेतिक ताबा** खाली नमद केलेल्या तारखेला घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **येस बँक लिमिटेड**कडे खाली नमुद केलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याज

प्रतिभुती मालमत्तेचे वर्णन

व खर्च मिळून एकत्रित रक्कम जमा करावी.					
कर्जदार व सह-कर्जदार,	कर्ज खाते				
तारणकर्ता/प्रतिभुत	क्र.				
धारकाचे नाव					
भोगमञ्जूषा न्यासी	AEH00010	ಗಾವೆರ ನಾ			

तारणकर्ता/प्रतिभुत धारकाचे नाव	क्र.		एकूण थकबाकी रक्कम	सूचना दिनांक ताबा दिनांक
ओमप्रकाश लाहुरी प्रसाद कहर, कहर राहुल एल पी	AFH00010 0871968	फ्लंट क्र.७०२, ७वा मजला, सी विंग, क्षेत्रफळ ३१.६० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, सांझ संकुल को- ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.२४२, हिस्सा क्र.१, गाव आचोळे, ता. वसई, जि. पालक्षर.	रु.१७,५२,५४९.०८	?0.08.2023 ??.06.2023
संदीप एस. टक्के, सोनल संतोष टक्के, संतोष सिताराम टक्के	AFH00680 0793247	फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, क्षेत्रफळ ३९.४९ चौ.मी. (तत्सम ४२५ चौ.फु.) बिल्टअप क्षेत्र, बी विंग, श्री सिद्धीविनायक अपार्टमेंट, ए ॲण्ड बी विंग, सर्व्हें क्र.३३९, हिस्सा क्र.२, गाव बोळींज, ता. वसई, जि. पालघर.	रु.१७,६९,५७२.६१	२०.०४.२०२३ ११.०८.२०२३
रुपाली विनोद सुर्वे, विनोद बाबुराव सुर्वे	AFH02250 1207632	फ्लॅट क्र.१२०६, १२वा मजला, क्षेत्रफळ ३५.५० चौ.म., जास्मिन इमारत, डी विंग, सेक्टर १०, तळोजा एमआयडीसी रोड समोर, खोनी कल्याण, जि. ठाणे– ४२१२०४.	रु.३१,२६,४८१.३०	२०.०४.२०२३ ११.०८.२०२३
शिवप्रकाश गोविंदलाल गुप्ता, नंदादेवी एस. गुप्ता	AFH00680 1071286	फ्लॅट ऋ.७०१, ७वा मजला, क्षेत्रफळ ५४.५३ चौ.मी., कासा मिलानो इमारत, जी बिंग, पलावा–२, तळोजा बायपास रोड, सेक्टर ६, गाव खोनी व अंतरळी, डॉबिवली पुर्व, ता. कल्याण, जि. ठाणे–४२१२०४.	ह.४८,८९,८००.२९	१७.०५.२०२३ १४.०८.२०२३

कृपया नोंद असावी की, उपरोक्त कायद्याच्या कलम १३(८) अन्वये जर विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित तारखेपुर्व कोणत्याही वेळी आम्हाला आलेला सर्व खर्च व अधिभार तसेच शुल्क यासह एकत्रित रक्कम आमच्याकडे जमा केल्यास पुढे आमच्याकडून सदर प्रतिभूत मालमत्तेची विक्री अथवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंव स्तांतरणाकरिता आमच्याकडून कोणतीही पुढील कारवाई केली जाणार नाही.

ठिकाणः मुंबई

PUBLIC NOTICE

mt. Nirmala Shivprasad Pandey

ent to transfer the Shop No. 3, Grour

Floor, Sindhu Bhavan Co-operativ

Housing Society Limited, Shiv Vallabb Cross Road, Rawalpada, Dahisar [East]

Mumbai-400068 [said Shop] & Share

distinctive Nos. **56** to **60** [both inclusive] in respect of the Share Certificate No. **12**

said Shares] holding by **Mr. Shivprasa**

Ir. Shivprasad Pandey expired on 02nd

February 2015 leaving only Three [3] lega heirs viz. Smt. Nirmala Shivprasac Pandey [Wife], Mr. Sanjaykumai

Shivprasad Pandey [Son] and Ms Ranjana Devi [Daughter] behind him and after following due procedure of law, the

said Society has transferred the said Shares of Mr. Shivprasad Pandey in the name of Smt. Nirmala Shivprasad

Our client is hereby inviting the clain against the said Shop & said Shares of **Mr**

Shivprasad Pandey. If any Person, Firm Society, Company, Corporation or an Body Corporate has any claim or lie

against the said Shop & said Shares of Mr

Shivprasad Pandey may file such claim or objections with documents if any, withi

he period of 15 days from the date of thi otice with documentary proofs and lega

Udayachal CHS Ltd., Ashokvan, Shir

/allabh Road, Borivali [East], Mumba

f no claims or objections, as above, an

eceived within the stipulated period, ou lient shall, at future date, treat any such

claims, objections and/or rights having been waived, forfeited and / or annulled.

M/s. BHOGALE & ASSOCIATES

W/s. BHOGALE & ASSOCIATES,

प्राधिकत अधिकारी येस बँक लिमिटेड

ि SB। भारतीय स्टेट बैंक किरकोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र सायन, बी-६०३ व ६०४, shifter, कमर्शियल-१, एलबीएस मार्ग, कुर्ली पश्चिम, मुंबई-State Bank of India ১০০০৬০.

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार कुमारी चैताली दास व श्री. सुखेन दास, श्री. सुखेन दास यांची पत्नी, निवासी पत्ता: जनाई सिमलईपारा, चंदीताला, जनाई, हुगली-७१२३०४, पश्चिम बंगाल. मालमता पत्ता: पर्लट क्र.१७०४, १७वा मजला, बी-विंग, इमारत क्र.३, सन्देक वेस्ट वर्ल्ड-१, गाव तिवरी, नायगाव पूर्व, वसई लिंक रोड, नायगाव (पुर्व), वसई, पालघर-४०१२०८, महाराष्ट्र (गृह कर्ज खाते क्र.३८७२२७९८१३, सुरक्षा कर्ज क्र.३८७६२०७२०४६) यांनी बैकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज कंभची पुहल व त्यावरील व्याच आमा करण्यात कस्तूर केलेली आणि आणि यामुळे त्यांचे खाते १२,०७.२०२३ रोजी नॉन-प्रफॉर्मिंग अंसेट (पूर्वपिए) मध्ये वर्षाचुक करण्यात आले. सिक्युरिटायझेशन अंस्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ऑस्ट, २००२ च्या कल्प १३(२) अन्यये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर ०१,०८.२०२२ रोजी सूचना पाठिष्ण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाला प्रस्ताप्त स्वर्ण करणा वेद्यांच्या स्वर्ण हात्र स्वर्ण करणा वेद्यांच स्वर्ण करणा विंति करणा वाद्यांच स्वर्ण करणा वेद्यांच स्वर्ण करणा विंति करणा वाद्यांच स्वर्ण करणा वाद्यांच स्वर्ण करणा विंति करणा वाद्यांच स्वर्ण कर

थकवाकी राक्तम: दिनांक ०३.०८.२०२३ रोजी देय राक्तम रू.२८,४०,१८०/ - (रुपये अडतीस लाख चाळीस हज दोनशे ऐंशी फक्त) तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी.

सदर पर्वाची सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असल्यास) यांन येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकवाकी रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायद्रोशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट,

कर्जदारांचे लक्ष्म वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालम् सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन पलॅट क्र.१७०४, १७वा मजला, बी-विंग, इमात क्र.३, सनटेक वेस्ट वर्ल्ड-१, गाव तिवरी, नायगाव पुर्व, वसई लिंब रोड, नायगाव (पुर्व), वसई, पालघर-४०१२०८, महाराष्ट्र.

John COCKERILL INDIA LIMITED CIN.: L99999MH1986PLC039921

नोंदणीकृत कार्यालय: मेहता हाऊस, प्लॉट क्र.६४, रोड क्र.१३, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व) मुंबई-४०००९३, दूर.:०२२-६६७६२७२७, फॅक्स:०२२-६६७६२७३७-३८,

ई-मेल:investors@johncockerillindia.com, वेबसाईट:www.johncockerillindia.com सूचना

कंपनी कायदा २०१३ च्या कलम २०१(२)(ब) अन्वये आणि त्यातील नियमाअंतर्गत सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १५२, १९६ आणि अन्य लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत (अमलातील वेळेकरिता वेळोवेळी केलेले कोणतेही वैधानिक फेरबदल किंवा अहवाल) सहवाचिता कंपनी कायदा २०१३ च्या अनुसूची ५ अंतर्गत मंजुर ठरावानुसार जॉन कॉकरील इंडिया लिमिटेड (कंपनी) यांनी २५ मे, २०२३ रोजी झालेल्या मंडळ सभेत संचालक मंडळाद्वारे मंजूर प्रमाणे आणि दिनांक २६ जुलै, २०२३ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांद्वारे मंजुरीप्रमाणे नियुक्ती व वेतन श्रेणीच्या नियम व अटीप्रमाणे १ जून, २०२३ पासून पढील ३ (तीन) वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. मायकेल कोटास (डीआयएन:१००५३३६४) यांच्या नियुक्ती व वेतन श्रेणीस मान्यता देण्यासाठी केंद्र शासनाकडे अर्ज करण्याची इच्छा केली आहे.

> मंडळाच्या आदेशान्वर जॉन कॉकरील इंडिया लिमिटेडकरित

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिय

दिनांक: १६.०८.२०२३

हरेश वाल कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई

दिनांक: १४.०८.२०२३, ठिकाण: ठाणे

सहकारी संस्था, मुंबई शहर (४) भंडारी को-ऑप.बँक इमारत, दसरा मजला, पी.एल. काळे गरुजी मार्ग, दादर (पश्चिम), मंबई-४०००२८ क्मांक डीडीआर-४/एमयूएम/डीम्ड कन्व्हेयन्स/सूचना/२२५२/२०२३ दिनांक: ०९.०८.२०२३ महाराष्ट्र मालकी सदनिका (बांधकाम, विक्री, व्यवस्थापन आणि हस्तांतरणाच्या जाहिरातीचे नियमन)

मोफा च्या १३ मधील जाहिर सूचना (नियम ११(९) (ई) जिल्हा उपनिबंधक

अधिनियम, १९६३ च्या ११ अंतर्गत अर्ज जाहिर सूचना अर्ज क्र.२०२/२०२३

मे.ओम कादंबरी को-ऑप.हौसिंग सोसायटी लि.

तर्वे क्र.२७५, हिस्सा क्रमांक १डी आणि २सी, सीटीएस क्र.८०६, वाळकृष्ण तावडे रोड, दहिसर (प), मुंबई ४०००६८.

अर्जदार

१. श्री. गणपत जयराम सावंत ाधाकष्ण निवास. तावडे वाडी जवळ.

माळकृष्ण तावडे रोड, दहिसर (प), मुंबई ४००६८ २. मे. खेतानी फाउंडेशन एक भागीदारी फर्म

गरतीय भागीदारी कायदा, १९३२ अंतर्गत नोंदणीकृत ४६१, चेरा बाजार करवाला इमारत, मुंबई ४०० ००२.

आणि ज्यांचे हित सदर मालमत्तेत निहित आहे ते वर नमूद केलेल्या ठिकाणी सुनावणीच्या वेळी आपले म्हणणे साव करू शकतात. कोणतेही म्हणणे सादर करण्यात अयशस्वी झाल्यास या संदर्भात कोणाचाही आक्षेप नाही असे गृहीत परले जाईल आणि त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

दावा केलेले क्षेत्र

हिसर, तालका बोरिवली या गावातील सर्वे क्रमांक २७५, हिसा क्रमांक १/डी आणि २/सी संबंधित सीटीएस क्रमांक ८०६, ७८३.८० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या जिमनीचा सर्व भाग व खंड, ओमरी म्हणून ज्ञात इमारतीला एकतर्फी वाहतूक, बाळकृष्ण तावडे रोड, दहिसर (प), मुंबई ४०००६८ येथे स्थित, अर्जदार सोसायटीच्या नावे नोंदणी जिल्हा आणि मुंबई शहराच्या उपजिल्ह्यातील गाव दहिसर, तालुका बोरिवली येथे स्थित आहे.

गरील प्रकरणाची सुनावणी दि.२९.०८.२०२३ रोजी दु.०२.०० वाजता निश्चित करण्यात आली आहे

जिल्हा उपनिबंधव को-ऑपरेटिव्ह सोसायटी, मुंबई शहर (४) मोफा, १९६३ च्या ५अ अंतर्गत सक्षम अधिकारी

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड inance नोंद. कार्यालय: ०९, कार्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिह्री-११००५७. दूर.:०११-४९२६७०००, टोल फ्री क्र.१८०० २१२ ८८००, ई-मेल:

customer.care@herohfl.com, वेबसाईट: www.herohousingfinance.com, सीआयएन:यु६५१९२डीएल२०१६पीएलसी३०१४८ वर्क पत्ता: कार्यालय क्र.बी-३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्ट स्थानका समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३.

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा)

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडचे** प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्य आत देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सूच देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे कलम ८ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स २००२ च्या नियम १३(४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मा

र्राडविण्यासाठी वेळ उप	लब्ध आहे.					
कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर वारसदार/	मागणी सूचनेनुसार	ताबा दिनांक			
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	रक्कम (रु.)	(रचनात्मक/वास्तविक)			
HHFVASHOU	रांभु साह,	२९.०५.२०२३, २२.०५.२०२३	११.०८.२०२३			
20000008537	प्रमिला देवी	रोजी रु.२४,५३,३३१/-	(सांकेतिक)			
ातिभृत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमतेचे वर्णन: फ्लंट क्र.२०७, २रा मजला, ए-इमारत, ओमकार स्वरूप						
को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, सर्व्हे क्र.१९, हिस्सा क्र.डी, गाव-पलीदेवाड, ता. पनवेल, जि. रायगड,						
हाराष्ट्र, क्षेत्रफळ बिल्टअप क्षेत्र ४७५ चौ.फू. आणि सोसायटीची चतुसिमा: उत्तरेस: साई धाम इमारत; पर्वेस: मोकळी						

HHFVASHOU22000029363 & HHFVASIPL22000029628		२९.०५.२०२३, २४.०५.२०२३ रोजी रु.३५,९७,१५५/-	११.०८.२०२३ (सांकेतिक)
प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/त मजला, रेयांश गॅलेक्सी इमारत, प्लॉट रायगड, महाराष्ट्र-४०२११० येथील जा	क्र.१४, सेक्टर आर-३, ग	गाव वडघर, क्षेत्र-पुष्पक, तालुक	। पनवेल, जिल्ह

दिनांक: १७.०८.२०२३, ठिकाण: वाशी सही/ - प्राधिकृत अधिकारी हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता

HERANBA INDUSTRIES LIMITED सीआयएन: एल२४२३१जीजे१९९२पीएलसी०१७३१५

नोंदणी कार्यालयः प्लॉट क्र.१५०४/१५०५/१५०६/१ जीआयडीसी, फेझ ३, वापी, वलसाड -३९६१९५, गुजरात, भारत कॉपोरेट कार्यालय: २रा मजला, ए विंग, फॉर्च्युन अविराही, जैन देरासर रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, महाराष्ट्र, भारत. ई-मेल:compliance@heranba.com | वेबसाईट:www.heranba.co.in | दूर.क्र.:+९१-२२-२८९८७९१२

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		एकमेव				एकत्रित		
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
अ.	तपशील	३०.०६.२३	३०.०६.२२	39.03.23	39.03.23	३०.०६.२३	३०.०६.२२	३१.०३.२३
क्र.		पुनर्विलोकीत	पुनर्विलोकीत	पुनर्विलोकीत	लेखापरिक्षित	पुनर्विलोकीत	पुनर्विलोकीत	लेखापरिक्षित
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२९०.३०	3६६.३७	२६३.१५	9330.98	२८१.00	3६६.३७	9339.08
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	2.03	४४.२६	9८.9५	988.98	(६.१७)	४३.९९	930.46
3	अपवादात्मक बाब (खर्च)	-	-	-	-	-	-	-
8	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	2.03	४४.२६	9८.9५	988.98	(६.१७)	४३.९९	930.46
ч	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	9.49	33.00	98.33	990.99	(५.६१)	33.83	908.30
Ę	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)	9.48	33.3८	98.00	990.30	(4.4८)	33.90	१०४.५६
(g	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09
۷	इतर समभाग	-	-	-	७७६.१०	-	-	८٩٥.३७
9	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)							
	मुळ (रु.)	0.36	८.४२	3.4८	२७.५२	(9.80)	८.३६	२६.०८
	सौमिकृत (रु.)	0.3८	८.४२	3.46	२७.५२	(9.80)	८.३६	२६.०८

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षांच सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कषि संपूर्ण नमुना कंपनीच्या www.heranba.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर १४ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाने नोंदपटावर घेण्यात आले.

मागील वित्तीय कालावधीचे आकडे हे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

मंडळाच्या आदेशान्वये हेरब इंडस्ट्रीज लिमिटेडकरित रघुराम के. शेट्टी दिनांक: १६ ऑगस्ट, २०२३ व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मुंबई



FASTTRACK

आयटीआय हाऊस. डॉ.आर.के. शिरोडकर मार्ग. बाटा शोरूमच्या मार्ग. एचडीएफसी हाऊस समोर, परळ, मुंबई - ४०० ०१२.

प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता नियम ९ (१) तरतूर्दीनुसार सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ (नियम) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना (नियम ८ व ९) सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२) सहवाचिता नियम ९ (१) तरतूदीनुसा . सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (नियम) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा अधौस्वाक्षरी केलेला वापर येथे सर्वसाधारणपणे जनतेला सूचना देण्यात येते की, खाली नमूद केलेल्या मालमत्तेची थकबाकी वसुलीसाठी ऑनलाइन ई-लिलाव द्वारे विक्री केली जाईल. खाली नमूद केलेल्या इतर अटींव्यतिरिक्त मालमत्त जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे व जसे जेथे आहे या तत्वावर काटेकोरपणे विकली जाईल.

अ. क्र.	कर्जदार/जामिनदाराचे नाव व करारनामा क्र.	मालमत्तेचे वर्णन	थकबाकी ताबा दिनांक	आरक्षित किंमत इरठे रक्कम
ov.	१.सूर्ज अमिताभ मिश्रा (कर्जदार) २. भारती दयाशंकर चौबे (सह- कर्जदार) ३. राजेश पृथ्वीपाल सिंग (जामिनदार)	फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, ए-विंग, यदनी अपार्टमेंट को- ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सर्वे क्र.३२-बी, हिस्सा क्र.२, भावेश प्लाझाच्या मागे, लक्ष्मीबेन छेडा मार्ग, गाव-सोपारा, नालासोपारा (पश्चिम) तालुका वसई, जिल्हा पालघर- ४०१२०३ येथील इमारतीचे सर्व भाग व खंड. चतुसिमाः पूर्व-आतील रस्ता, पश्चिम-कंपाउंड भिंत, उत्तर-फ्लॅट क्र.३०२, दक्षिण-पायऱ्या	संपूर्ण देयच्या तारखेपर्यंत भविष्यातील व्याजासह १२.०५.२०२३	रू.१५,१२,०००.०० रू.१,५१,२००.००
2	१. नरेश कृष्णा पालकर (कर्जदार) २. संध्या नरेश पालकर (सह- कर्जदार)	फ्लॅट क्र.१०९, १ला मजला, इमारत क्र.३, श्री साई क्र.३ कोहौसोलि, नानानानी पाकृ, मिराबाई पाटील मार्ग, विरार (पूर्व) तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१२०३ येथील इमारतीचे सर्व भाग व खंड. चतुसिमाः पूर्व-श्री साई इमारत क्र.२, पश्चिम- ओम दर्शन अपार्टमेंट,	रू.१२,७८,१८१.०० दि.३०.०६.२०२१ रोजी संपूर्ण देयच्या तारखेपर्यंत भविष्यातील व्याजासह ०९.१२.२०२३	रू.९,९२,२५०.०० रू.९९,२२५.००

बोली सादर करण्याची अंतिम तारीख: दि.१५.०९.२०२३ रोजी सायं ५.०० वा. पर्यंत

ई-लिलावाची तारीख: दि.१६.०९.२०२३ रोजी स. १९.०० वा. ते सायं.६.०० वा. दरम्यान (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह) स्वारस्य असलेल्या खरेदीदारांद्वारे मालमत्तेची तपासणी : दि.२६.०८.२०२३ रोजी स.१०.०० ते सायं.५.०० वा. दरम्यान

ई-लिलाव विक्रीच्या अटी व शर्ती

मालमत्तेची आरक्षित किंमतीपेक्षा कमी विक्री केली जाणार नाही आणि कर्जदार म्हणून फास्टट्रॅक हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेडच्या पुष्टीकरणाच्या अधीन आहे. मालमत्तेची जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे या तत्वावर वर काटेकोरपणे विक्री केली जाईल

ई-लिलाव मेसर्स ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (लिलाव टायगर) मार्फत ऑनलाइन आयोजित केला जाईल. ई-लिलाबात सहभागी होण्यापूर्वी, इच्छुक बोलीदारांनी वैध ई-मेल आयडी धारण करून त्यांची नावे पोर्टल डोमेन नावावर नोंदवावी: https://sarfaesi.auctiontiger.net

आणि मेसर्स ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (लिलाव टायगर) कडून त्यांचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवा. इच्छक बोलीदाराला त्याचे/तिचे/त्यांच्या केवायसी दस्तऐवज अपलोड करावे लागतील किंवा आमच्या कार्यालयात बोली फॉर्मसह ऑफलाइन सबमिट करावे लागतील संभाव्य बोलीदार मेसर्स ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (लिलाव टायगर) हेल्प लाइन क्र. लॅंडलाइन : ७९-६८१३६८८०/८८१/८३७/८४२ फोन नंबर: ९२६५५६२८१८/९२६५५६२८२१/९२६५५६२८१९; संपर्क व्यक्तीः श्री. राम शर्मा ईमेल आयडीः ramprasad@auctiontige.net

support@auctiontiger.net कडून ई-लिलावावर ऑनलाइन प्रशिक्षण घेऊ शकतात. चालू खाते क्रमांकः ०३९३०५००७८२१ वर आरटीजीएस/एनईएफटी निधी हस्तांतरणाद्वारे पैसे जमा (इरठे) केले जातील, बँकेचे नावः आयसीआयसीआय बँक लि. शाखोः ब्लॅक बेरी-मुंबई, लाभार्थीचे नाव: फास्टट्रॅक हार्ऊिसंग फायनान्स लिमिटेड, आयएफएससी कोड: आयसीआयसी००००३९३. कृपया लक्षात घ्या की चेक/ डिमांड डाफ्ट इरठेकडे स्वीकारला जाणार नाही.

राखीव किंमतीखालील आणि/किंवा इरठे रक्मेशिवाय बोली स्वीकारल्या जाणार नाहीत. बोलीदार त्यांची पढील बोली रक्कम रू.२०,०००/- (रू. वीस हजार फक्त च्या पटीत सधारू शकतात.

यशस्वी बोलीदाराने यशस्वी बोलीदाराच्या घोषणेनंतर लगेचच बोलीच्या रकमेच्या/विक्री किंमतीच्या २५% (आधीच भरलेल्या बयाणा रकमेसह) भरावे लागेल. यशस्वी बोलीदार, यशस्वी बोलीदार घोषित केल्यापासून १५ दिवसांच्या आत बोलीच्या रकमेच्या/विक्री किंमतीच्या ७५% शिल्लक जमा करेल, लागू होईल त्या टीडीएस च्य

जर सदर यशस्वी बोलीदार विक्री किंमत जमा करण्यात अयशस्वी ठरला, तर इरठेसह सर्व ठेवी कोणत्याही पुढील सचनेशिवाय जप्त केल्या जातील. तथापि, शिल्लव ७५% भरण्यासाठी पुढील वाजवी कालावधी वाढविण्यास परवानगी दिली जाऊ शकते आणि ती अधिकृत अधिकाऱ्याच्या विवेकबुद्धीनुसार असेल.

१०. ई-लिलाव बंद झाल्यानंतर, अयशस्वी बोलीदारांची इरठे रक्कम व्याजाशिवाय परत केली जाईल. ११. प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले तपशील त्याच्या/तिच्या उत्तम ज्ञान, विश्वास आणि नोंदीनुसार नमूद केले आहेत. कोणत्याही त्रुटी, चुकीचे विधान किंवा वगळणे इत्यादीसार्ट

.२. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा कोणतीही कारणे न देता, अधोस्वाक्षरी केलेल्या अधिकृत अधिकाऱ्याकडे कोणतीही बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा विक्री स्थगित करणें/ पुढे ढकलणे/रद्द करणे किंवा विक्रीच्या कोणत्याही अटी व शर्तींमध्ये बदल करण्याचा पूर्ण अधिकार आणि विवेकबुद्धी आहे.

३३. बोलीदारांनी मालमत्तेवरील शुल्क/भाराबाबत विचारपूर्वक चौकशी केली पाहिजे आणि त्यांची बोली सबमिट करण्यापूर्वी मालमत्तेचे शीर्षक, व्याप्ती, दर्जा याबदल स्वतःच समाधान केले पाहिजे. ऑनलाइन बोली सादर केल्यानंतर शुल्क, मालमत्तेवरील भार आणि इतर बाबी इत्यादींबाबत कोणत्याही स्वरूपाचा कोणताही दावा मान्य केल

🛠 कोणतीही थकबाकी, वेयके, कर, वैधानिक किंवा अन्यथा मालमत्तेच्या विक्रीवरील मुद्रांक शुल्क/नोंदणी शुल्कासह शुल्क हे केवळ खरेदीदारानेच वहन केले पाहिजेत .५. त्या तारखेला लागू असलेल्या दराने टीडीएस भरण्याची जबाबदारी खरेदीदाराची असेल. खरेदीदाराने ई-लिलावाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत जमा केलेल्या

टीडीएसचा पुरावा सादर करावा आणि टीडीएस चालान प्रत सादर करावी. (५० लाखांपेक्षा जास्त मालमत्तेच्या विक्री किंमतीच्या अधीन) ६. अधिक माहितीसाठी, श्री. स्मारक मिश्रा, सहाय्यक उपाध्यक्ष, मोबाईल क्रमांक ९८३०५३०२०८, फास्टट्रॅक हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याशी वर नमूद केलेल्या पत्त्यावर संपर्क साधा

ही सूचना कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता यांना सरफायसी कायदा आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार वैधानिक ३० दिवसांची सूचना म्हणून देखील काम करेल ठिकाण : मुंबई प्राधिकत अधिकार्र फास्टटूॅक हाउसिंग फायनान्स लि.करिता दिनांक: १४.०८.२०२३



BLUE STAR LIMITED

(सीआयएन: एल२८९२०एमएच१९४९पीएलसी००६८७०)

नोंदणीकृत कार्यालय: कस्तुरी इमारत, मोहन टी अडवाणी चौक, जमशेदजी टाटा रोड, मुंबई-४०००२०. द्र:.+९१ २२ ६६६५४०००, +९१ २२ ६६५४४०००; फॅक्स:+९१ २२ ६६६५४१५१ वेबसाईट:www.bluestarindia.com; ई-मेल:investorrelations@bluestarindia.com

कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या कलम १०८, ११० व इतर लागू तरतूदी सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ (अधिनियम) चे नियम २० व २२, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या नियम ४४ आणि सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकांतुसार (एमसीए) विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० सहवाचिता अन्य आवश्यक सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१ (यापुढे एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भित) आणि आणि इतर कोणतेही लागू कायदे, नियम (अंमलातील वेळेकरिता कोणतेही वैधानिक फेरबंदल किंवा कोणतेही पुर्नजोडणीसह) नुसार रिमोट ई-वोटिंगद्वारे टपाल मतदानामार्फत खालील विशेष ठरावांवर ब्लह्स स्टार लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची मान्यता घेण्यात येणार आहे.

१००० कोटी रुपयांपेक्षा जास्त नसलेल्या एकूण मोबदल्यासाठी सिक्युरिटीज जारी करणे

कंपनीने बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३ रोजी टपाल मतदान सूचना फक्त त्या सदस्यांना ई-मेलद्वारे पाठवली आहे. ज्यांनी कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए)/डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांचे ईमेल पत्ते

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत आणि त्यांना टपाल मतदान/ई-वोटिंग सूचना मिळालेली नाही त्यांनी तात्पुरते त्यांचे ई-मेल कंपनीचे आरटीए, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे https:// linkintime.co.in/EmailReg/email_register.html वर क्लिक करून नोंद करावेत आणि तद्नंतर सूचना दिल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रिया पुर्णे करावी. ई-मेलचे नोंदणी यशस्वी पुर्ण केल्यानंतर सदस्यांना सूचनेचे सॉफ्ट काँपी प्राप्त होईल आणि टपाल मतदानाकरिता ई-वोटिंगबाबतचे युजरआयडी व पासवर्डसह ई-वोटिंगची प्रक्रिया मिळेल. काही प्रश्न असल्यास सदस्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर कळवावे.

एमसीए परिपत्रकांच्या तरतुदीनुसार सदस्यांने फक्त रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेनेच मत देता येईल. तद्नुसार कायद्याच्या कलम १०८ व ११० सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत आणि लिस्टींग रेग्युलेशन्सचे नियम ४४ नुसार कंपनी तुम्हाला सुचित करीत आहे की, विद्युत स्वरुपात सदस्याने मत देता यावे याकरिता ई-वोटिंग सुविधेसाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (**एनएसडीएल**) ची सेवा नियुक्त केली आहे. यापुढे टपाल मतदानपत्रिका व मुद्रांक शुल्क भरलेले व्यवसाय प्रतिसाद लिफाफ्यासह टपाल मतदान सूचनेची वास्तविक प्रत सदर टपाल मतदानासाठी सदस्यांना पाठविले जाणार नाही आणि सदस्यांनी त्यांचे अनुमती किंवा विरोध फक्त रिमोट ई-

ई-वोटिंग कालावधी गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३ (स.९.००वा. भाप्रवे) प्रारंभ होईल आणि शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ (सायं.१७.००वा. भाप्रवे) समाप्त होईल. या कालावधी दरम्यान ज्या सदस्यांकडे शुक्रवार, **११ ऑगस्ट २०२३** (निश्चित दिनांक) रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असेल त्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. तद्नंतर मतदानाकरिता एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. सदस्यांद्वारे ठरावावरूत दिल्यास आणि निश्चिती दिल्यास त्या सदस्यास पुढे मत बदलता येणार नाही. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, सदर तारीख व वेळेनंतर प्राप्त टपाल मतदानपत्रिका हे त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही असे समजले जाईल. निश्चित तारखेला कंपनीचा सदस्य नसलेल्या सदस्यास टपाल मतदान सूचना मिळाली असल्यास त्यांनी सदर टपाल मतदान सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे कंपनीच्या पेड-अप शेअर कॅपिटलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या संख्येच्या प्रमाणात असतील, म्हणजे **शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०२३** रोजी. सदस्यांनी टपाल मतदान सूचनेचा भाग असलेले रिमोट ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया व सूचनेचा संदर्भ घ्यावा, जे कंपनीच्या www.bluestarindia.com व एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध

संचालक मंडळाने टपाल मतदान व ई-वोटिंग प्रक्रिया योग्य पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून श्री.भारत आर उपाध्याय (सदस्यत्व क्र.एफसीएस५४३६), ते अयशस्वी झाल्यास श्री.भारत आर उपाध्याय (सदस्यत्व क्र.एफसीएस८६६३) हे **मे. एन.एल. भाटीया ॲण्ड असोसिएटस्,** चे भागीदार, कार्यरत कंपनी सचिव यांची नियुक्ती केली आहे.

टपाल मतदानाचा निकाल **बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ रोजी** किंवा त्यापुर्वी अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, व्यवस्थापकीय संचालक, ग्रुप मुख्य वित्त अधिकारी आणि कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी यांच्याद्वारे तपासनिसांच्या अहवालासह घोषित केला जाईल. सदर निकाल तसेच तपासनीसांचा अहवाल कंपनीच्या www.bluestarindia.com आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या तरतुदीनुसार कंपनीचे समभाग जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजकडे अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडे सुद्धा कळविले जाईल. सदर निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रसिद्ध केले जाईल.

पुर्णपणे भरलेल्या टपाल मतदानपत्रिका किंवा ई-वोटिंग स्विकृतीकरिता कंपनीद्वारे विहित अंतिम तारीख ही ती तारीख असेल ज्या दिवशी आवश्यक बहुसंख्येने ठराव मंजूर करण्यात येतील.

काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्याने www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिता फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) व ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.०२२ - ४८८६ ७०००/०२२ - २४९९ ७००० वर कॉल करावा किंवा **श्रीमती पल्लवी** महात्रे, वरिष्ठ व्यवस्थापिका, एनएसडीएल यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. एनएसडीएल चा पत्ता ट्रेड वर्ल्ड, 'ए' विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०० ०१३, महाराष्ट्र असा आहे.

ब्ल्यु स्टार लिमिटेडकरिता

सदस्यत्व क्र.ए१०७००

राजेश पार्टे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

ठिकाणः मुंबई

दिनांक : १४.०८.२०२३

डीआयएन:०००३८७०३